

SADHANA NITRO CHEM LIMITED

CIN: L24110MH1973PLC016698

Registered Office : Hira Baug, 1st Floor, Kasturba Chowk (C.P. Tank), Mumbai - 400 004, INDIA Tel.: 022-23865629 / 23875630 • Fax : 022-23887235

E-mail: sadhananitro@sncl.com • Website: www.sncl.com

Date: February 24, 2022

To BSE Limited Phiroze Jeejeebhoy Towers, Dalal Street, Mumbai – 400001

Scrip Code: 506642

Dear Sir/Madam,

Subject: Newspaper Advertisement -Disclosure under Regulation 30 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("SEBI Listing Regulations").

Pursuant to Regulation 30 read with Schedule III Part A Para A of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015,we hereby enclose copies of Newspaper Advertisement issued regarding details of Addendum issued on February 23, 2022 for the Postal Ballot Notice (issued on February 03, 2022), in compliance with applicable provisions of the Companies Act 2013, and the rules made thereunder and SEBI (Issue of Capital and Disclosure Requirements) Regulations, 2018.

Details of the newspaper publications are as follows:

- 1. Financial Express
- 2. Mumbai Lakshadweep

FOR SADHANA NITROCHEM LIMITED

NITIN

Bally regard by NETR BANGSCHARDS AND
CHARLES HICK AND CHARLES AND CHARLES AND
CHARLES AND CHARLES AND CHARLES AND
CHARLES AND CHARLES AND CHARLES AND
CHARLES AND CHARLES AND
CHARLES AND CHARLES AND
CHARLES AND
CHARLES AND
CHARLES AND
CHARLES AND
CHARLES AND
CHARLES AND
CHARLES AND
CHARLES AND
CHARLES AND
CHARLES AND
CHARLES AND
CHARLES AND
CHARLES AND
CHARLES AND
CHARLES AND
CHARLES AND
CHARLES AND
CHARLES AND
CHARLES AND
CHARLES AND
CHARLES AND
CHARLES AND
CHARLES AND
CHARLES AND
CHARLES AND
CHARLES AND
CHARLES AND
CHARLES AND
CHARLES AND
CHARLES AND
CHARLES AND
CHARLES AND
CHARLES AND
CHARLES AND
CHARLES AND
CHARLES AND
CHARLES AND
CHARLES AND
CHARLES AND
CHARLES AND
CHARLES AND
CHARLES AND
CHARLES AND
CHARLES AND
CHARLES AND
CHARLES AND
CHARLES AND
CHARLES AND
CHARLES AND
CHARLES AND
CHARLES AND
CHARLES AND
CHARLES AND
CHARLES AND
CHARLES AND
CHARLES AND
CHARLES AND
CHARLES AND
CHARLES AND
CHARLES AND
CHARLES AND
CHARLES AND
CHARLES AND
CHARLES AND
CHARLES AND
CHARLES AND
CHARLES AND
CHARLES AND
CHARLES AND
CHARLES AND
CHARLES AND
CHARLES AND
CHARLES AND
CHARLES AND
CHARLES AND
CHARLES AND
CHARLES AND
CHARLES AND
CHARLES AND
CHARLES AND
CHARLES AND
CHARLES AND
CHARLES AND
CHARLES AND
CHARLES AND
CHARLES AND
CHARLES AND
CHARLES AND
CHARLES AND
CHARLES AND
CHARLES AND
CHARLES AND
CHARLES AND
CHARLES AND
CHARLES AND
CHARLES AND
CHARLES AND
CHARLES AND
CHARLES AND
CHARLES AND
CHARLES AND
CHARLES AND
CHARLES AND
CHARLES AND
CHARLES AND
CHARLES AND
CHARLES AND
CHARLES AND
CHARLES AND
CHARLES AND
CHARLES AND
CHARLES AND
CHARLES AND
CHARLES AND
CHARLES AND
CHARLES AND
CHARLES AND
CHARLES AND
CHARLES AND
CHARLES AND
CHARLES AND
CHARLES AND
CH

Nitin Rameshchandra Jani Company Secretary Membership No.: A4757

Registered Office: Hira Baug, 1st Floor, Kasturba Chowk (C.P. Tank), Mumbai - 400 004, INDIA Factory: 47, MIDC, Roha - 402 116, Dist. Raigad, Maharashtra. Tel.: Dhatav-02194-236801/02/03, 263525

FINANCIAL EXPRESS

BUSINESS AS USUAL

It's yesterday once more for consumers as Covid fades

MALINI BHUPTA, GEETA **NAIR & MITHUN DASGUPTA** Mumbai/Pune/Kolkata,

WITH OMICRON CASES falling at a rapid pace, demand in contact-intensive sectors is picking up fast and has touched around 75% of the prepandemic levels, according to industry estimates. No wonder, hotels, restaurants, retail chains, malls and multiplexes, which have borne the brunt of Covidled restrictions for over two years, are now seeking an end to all kinds of curbs put on their operations by various state governments for their businesses to return to full normalcy.

For instance, footfalls are back to 70% of the pre-pandemic levels at Mumbai's Infinity Malls, but as Mukesh Kumar, CEO of Infinity Malls, said, curbs on restaurants to operate at 50% of their capacity is still impacting business.

If the country's top four metros are taken into account, business at restaurants is around 40% of the pre-pandemic lev-

Pradeep Shetty, joint honorary secretary, Federation of Hotel & Restaurant Associations of India, said: "Operating at 50% capacity has a direct impact on the extent of the business. On the other hand, city hotels have managed to regain only 35% of the pre-pandemic business since there is no international travel and business travel is low."

As restrictions are gradually being eased, customers have returned to malls and multiplexes too. With a couple of big film releases lined up in March, multiplexes expect moviegoers to come back in larger numbers.

PRESS TRUST OF INDIA

THE ENFORCEMENT DIREC-

TORATE (ED) on Wednesday

arrested Maharashtra minor-

ity affairs minister Nawab

Malik in a money-laundering

case probe linked to the activ-

ities of fugitive gangster

Dawood Ibrahim, his aides

and the Mumbai underworld,

was taken into custody shortly

before 3 pm after he was ques-

tioned for about six hours at the

ED office in south Mumbai's

Ballard Estate area. He was

brought there by the agency at

smiled and waved towards the

waiting media personnel before

he was taken away for a medical

checkup by agency officials in a

names Indian

Google.org

in its global

'leaders to

watch' list

Malik raised a clenched fist.

The 62-year-old NCP leader

officials said.

around 8 am.

Mumbai, February 23

ED arrests Maha minister

Malik under PMLA



Mumbai's

Infinity

Malls

ation of India (SCAI).

Zorawar Kalra of Massive

Restaurants, which runs 32

fine-dine restaurants across

nine cities, said the industry has

suffered immensely over the

past two years with over 25% of

all restaurants shutting down

permanently. "While demand

recovery has been quicker than

most expected, the restrictions

of timing and occupancy con-

tinually plague chances of sur-

vival. If airlines can have 100%

vehicle escorted by CRPF per-

He told the media from

inside the vehicle: "We will fight

and we will win. Will expose all."

Officials said his statement was

recorded under the Prevention

of Money Laundering Act

(PMLA) and he was arrested

under the same provisions as he

court in Mumbai where the

agency is expected to seek his

some property deals with those

convicted for the Mumbai

blasts are said to be under the

radar of the federal probe

agency and hence his ques-

had said he was taken by ED

officials from his residence

His party and NCP leaders

tioning was necessitated.

around 6AM.

custody for at least seven days.

He will be produced in a

Malik's alleged links to

was 'evasive' in his replies.

sonnel and local police.

demand returning, mall rentals, too, are back to nearnormal levels, say Kolkata mall owners



In Kolkata, for instance, malls are "almost at pre-Covid level", that have far greater distance in terms of footfalls, says Sushil between tables,"he said. Mohta, chairman, eastern region, Shopping Centre Associ-

around 60%

pan-India footprint are seeking easing of restrictions so that the industry can recover fully at a fasterpace. They are also seeking restoration of input tax credit on GST immediately as that is seen as an obstacle to faster recovery.

of Merlin Group, told *FE* that sales were good with the arrival of the winter season but have suffered December last week onwards till February first week, due to Omicron-led curbs. After some relaxations with the num-

Regd, Off, Maker Chambers IV, 3rd Floor, 222 Nariman Point, Mumbai, Maharashtra, 400021

Notice is hereby given that the following share certificates have been reported as lost/misplaced

Any person who has a valid claim on the said shares should lodge such claim with the Company at

1040038

51570824

51570826

10383672

5148330

5148330

11875996

51683519

51683520

11277687

5131385

5131385

640159

1032285

7843656

51313850

and the Company intends to issue duplicate certificates in lieu thereof, in due course.

Name of the holder | Folio No. No. of shares | Certificate No.(s)

ber of cases going down, the food and beverages segment has picked up. The hope is that reopening of schools will give more confidence to the public at large to visit malls and multiplexes.

With demand returning, mall rentals, too, are back to near-normal levels. In fact, post-March 2021, tenants have paid normal rentals with no waivers, according to Mohta, who is also the promoter-director of Kolkata's South City Mall, and whose Merlin Group is the developer of the city's Acropolis

Kumar of Mumbai's Infinity Malls said malls have supported the brands throughout the lockdown and while the support may differ category to category, "we do not see any major challenges here".

Data from emerging IT and

start-up hub Pune are even more encouraging. After fresh restrictions were imposed in December, consumer demand is making a strong comeback and could touch pre-Covid levels by March. Surjit Singh Rajpurohit, chief operating officer of the 1.2-million sq ft Amanora Mall in Pune, said, "We will be reaching pre-Covid levels by mid-March. Last year when malls opened, a customer rush was seen in the white goods stores, but now everyone is looking at everything. The marriage season and travel are driving footfalls. Barring formal apparel, all

the segments are doing well." The food and beverage segment is back to full capacity and theatre occupancy has reached around 60%. With three big releases slated for March, recovery could take occupancy to 80%.

Distinctive No.(s)

202658923 - 202658962

1175281285 - 1175281294

1175281295 - 1175281324

186348757 - 186348772

1183107218 - 1183107267

1183107268 - 1183107317

1183107318 - 1183107333

186054070 - 186054081

258822492 - 258822506

1179878101 - 1179878115

1179878116 - 1179878135

219865785 - 219865834

1187520305 - 1187520354

1187520355 - 1187520404

1187520405 - 1187520454

1175281245 - 1175281254

1175281255 - 1175281284

152263154 - 152263203

1175281125 - 1175281134

1175281135 - 1175281164

- 219865984

- 17368342

25545947

- 49748407

49748403

258890466

219865935

17368338

202658533

Crypto companies must disclose risks upfront in ads from Apl 1

PIYUSH SHUKLA Mumbai, February 23

MARKETPLACES FOR VIR-**TUAL** digital assets like cryptos and non-fungible tokens will now have to follow guidelines issued by the Advertising Standards Council of India (ASCI) while running ad campaigns. All ads will have to have disclaimers that tell consumers that these products are not regulated and highly risky. The guidelines will be applicable for ads published from April 1 and advertisers and media owners must ensure that all older ads run by these entities do not appear in the public domain till they com-

ply with the new guidelines post April 15.

As per the guidelines, all ads for VDA products and VDA exchanges must carry the following disclaimer: "Crypto products and NFTs are unregulated and can be highly risky. There may be no regulatory recourse for any loss from such transactions." This disclaimer must be presented in a prominent and unmissable manner, ASCI said.

In order to ensure that consumers are fully aware of the risks and are not misled by marketplaces, ASCI has come out with its new set of guidelines for virtual digital assets and linked services. These new rules require advertisements to be truthful such that consumers are not misled by implication, ambiguity, exaggeration or omission. The ads need to be framed in a transparent manner such that the their lack of knowledge is not exploited.

Further, the ASCI has sought VDAs to refrain from



'securities', 'custodian' and before making any claims in 'depositories' as consumers associates them with regulated These guidelines come at a products. Ads on past perfortime when prominent crypmance of the company's prodtocurrency exchanges and uct shall not be provided in any companies are heavily publishpartial or biased manner and ing ads in the online, print and audio-visual mediums for returns for less than one year

period shall also not be

not have to think twice about

investing. Nothing in the ad

should downplay the risks

associated with the category,"

ASCI said, adding, that since

this is a risky category, promi-

nent personalities must con-

included, ASCI said. While the Centre is yet to Ads must mention the concome up with a regulation on tact details of advertiser in a virtual digital assets, the noticeable manner and all ads Reserve Bank of India (RBI) has must ensure that no child is been proactively and repeatdepicted as using or talking edly sounding caution over investments in such assets. about any VDA.

"No advertisement shall In a post monetary policy contain statements that media interaction on February promise or guarantee future increase in profits. No advertisement may show that NOTICE FOR CHANGE OF REGISTERED OFFICE ADDRESS understandingVDAproducts is so easy that consumers do

10, RBI governor Shaktikanta

brand awareness.

RULE BOOK

■ All ads will have to have disclaimers that these products are not regulated and highly risky

■ Ads on past performance of the company's product shall not be provided in any partial or biased manner and returns for less than one year shall also not be included

■ Nothing in the ad should downplay the risks associated with the category

■ Prominent personalities must conduct proper duediligence before making any claims in the ad

Das said, "Private cryptocurrency is a big threat to macroeconomic stability and financial stability. Private cryptocurrencies or cryptocurrencies which have currency like character will undermine RBI's ability to deal with issues of financial stability...they (investors) should also know that these cryptocurrencies do not have any underlying, not even tulip."

POONAWALLA HOUSING FINANCE LIMITED (FORMERLY KNOWN AS MAGMA HOUSING FINANCE LIMITED) Registered Office: 602, 6th Floor, Zero One IT Park, Survey No. 79/1 Ghorpadi, Mundhwa Road, Pune - 411036, Maharashtra CIN: U65922PN2004PLC208751 Tel: +91 202 67808091 • Website: www.poonawallahousing.com All our customer(s), stakeholder(s) and public at large are hereby informed that Registered Office of the company in Kolkata (West Bengal) has been shifted from its Old Registered Office address given hereunder.

Old Registered Office Address New Registered Office Address Development House, 24 Park 602, 6th Floor, Zero One IT Park, Street, Kolkata 700 016 Survey No. 79/1 Ghorpadi, Mundhwa Road, Pune 411036 West Bengal Maharashtra

Registered Office address. Reach us on +91-1800-266-3204 (Toll Free) or e-mail at

customercare@poonawallahousing.com

Any person(s) having any queries can contact us at the above mentioned New

SCHEDULE I FORM A

PUBLIC ANNOUNCEMENT

(Regulation 14 of the Insolvency and Bankruptcy Board of India (Voluntary Liquidation Process) Regulations, 2017)

FOR THE ATTENTION OF THE STAKEHOLDERS OF AUSPICIOUS SECURITIES & LEASCON PRIVATE LIMITED AUSPICIOUS SECURITIES & LEASCON PRIVATE LIMITED Name of Corporate Person Date of incorporation of Corporate Person | 18/08/1995 REGISTRAR OF COMPANIES - MUMBAI Authority under which Corporate Person is incorporated /registered

U65900MH1995PTC091941

23rd Day of March, 2022

identity number of Corporate Person Regd. Off.: Room No. 26, Velhal Niwas, Nr. Address of the registered Office and Principal office (if any) of Corporate Person St. Xavier Street, Parel, Mumbai, MH 400012, India Principal Off.: Ground Floor, Shop-31, Sy No. 159/B. 160/A, Shital Shopping Square, Near L.B. Cinema, Turning Point, Bhatar, Surat, GJ 395007, India Liquidation commencement date of 21st Day of February, 2022 Corporate Person Name, address, email address, telephonnumber and the registration number of Address: 6th Floor, 620 Jolly Plaza, Opp. the Liquidator Athwagate Circle, Athwagate, Surat 395001 Email: sjhaveri333@gmail.com, Ph. No.: 9824440137 Reg. No: IBBI/IPA-002/IP-N00068/2017-2018/10146

Notice is hereby given that the Auspicious Securities & Leason Private Limited has commenced voluntary liquidation on 21st day of February, 2022. The stakeholders of Auspicious Securities & Leascon Private Limited are hereby called upon to submit a proof of their claims, on or before 23rd Day of March, 2022 to the liquidator at the address

The financial creditors shall submit their proof of claims by electronic means only. All other stakeholders nay submit the proof of claims in person, by post or by electronic means. Submission of false or misleading proofs of claim shall attract penalties.

Date: 24.02.2022 Name and Signature of Liquidator: SAAURABH JHAVERI Reg. No.: IBBI/IPA-002/IP-N00068/2017-2018/10146

Place: Surat

8. Last date for submission of claims

Corporate identity number / limited liability

L&T Financial Services

DELHI JAL BOARD: GOVT. OF NCT OF DELHI OFFICE OF THE EXECUTIVE ENGINEER (CIVIL) PLANT SDW S/E SRINIWASPURI: NEW DELHI: 110 065

Press N.I.T. No. 63 (2021-22) Last date / time of **Estimated** receipt of tender through Name of works tender in E-Cost (Rs.) procurement solution e-procurement solution Restoration and repair of damaged road from main entry gate of Okhla plant to ACE (P) 3 05.03.2022 37,87,837/-22.02.2022 office block at Okhla STP. up to 3:00 P.M. 2022_DJB_217262_1 Construction of R.C.C. boundary wall near Hazi 05.03.2022 22.02.2022 up to 3:00 P.M. 2022_DJB_217262_2 *Further detail in this regard can be seen at https://govtprocurement.delhi.gov.in/nicgep/app

ISSUED BY P.R.O. (WATER) EX. ENGINEER (CIVIL) PLANT SDW S/E Advt. No. J.S.V. 1160 (2021-22) "STOP CORONA; Wear Mask, Follow Physical Distancing, Maintain Hand Hygiene"

PRESS TRUST OF INDIA New Delhi, February 23 GOOGLE.ORG, THE PHILAN-THROPIC arm of the US-based Google, on Wednesday announced India's SwaTaleem Foundation executive director


Ananya Tiwari as one of the seven 'leaders to watch' from

non-profit entities around the

world. Tiwari and other awardees will each receive an unrestricted financial award of \$30,000 for personal or professional development and mentorship from seniorleaders at Google, it said in a statement. This year's 'Leaders to Watch' list recognises rising changemakers from recent Google.org grantees who are striving to build a better future for everyone. Many are solving problems with innovative technology, while others are making the technology industry more

accessible and inclusive, it added. "At a time when health, climate change, equity and economic challenges are coming to a head, it's vital that we support and recognise the people leading the organisations that are tackling these challenges head on," Google.org president Jacquelline Fuller said.

DELHI JAL BOARD: GOVT. OF N.C.T. OF DELHI OFFICE OF THE ADDL. CHIEF ENGINEER (M)-5



Further details in this regard can be seen at **https://govtprocurement.delhi.gov.in**. ISSUED BY P.R.O. (WATER) (Satya Veer Singh) Advt. No. J.S.V. 1159 (2021-22) Executive Engineer(T)M-5

"STOP CORONA: Wear Mask, Follow Physical Distancing, Maintain Hand Hygiene"

Date: February 23, 2022 Membership No. A4757

concerned persons are requested to take note of the above.

L&T Finance Limited Registered Office: Technopolis, 7th Floor, Plot No. 4 Block BP, Sector V, Salt Lake, Kolkata 700 091 CIN No.: U65910WB1993FLC060810 Branch office: Mumbai

PUBLIC AUCTION FOR SALE OF MORTGAGED PROPERTY

The Authorised Officer of L&T Finance Limited under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 [54 OF 2002] and in exercise of powers conferred under the said Act is auctioning the following property on "AS IS WHERE IS BASIS" and "AS IS WHAT IS **CONDITION**" by way of "**PUBLIC AUCTION**" for recovery of its dues and further interest, charges and costs etc.

Name of Borrower	Secured Property Address	Loan Account Number(s)	Physical Possession taken	Earnest Money Deposit 10% or more of RP (In ₹)	Total Outstanding dues as on 28/12/2021 (in ₹)	Reserve Price (In ₹)	Date of Inspection	Date and Time of Auction
1. Mr. Mohd Wasim Khan 2. Noorsaba M Khan	Flat No. 701, 7th Floor, A Wing, Manjiri Heights, Yashraj Nagar, Badlapur Gaon, Badlapur (W), Tal-Ambernath, Dist-Thane 421503.	02080 and MUMHL170	December,	Rs.4,09,050/-	Rs.42,15,852.36/- As On 11/01/2022	Rs. 40,90,500/-	12/03/2022 11am to 5pm	15/03/2022 at 11 AM

Terms and Conditions of Public Auction

1. The Auction Sale is being conducted by the Authorised Officer under the provisions of SARFAESI Act with the aid and through public auction mode. 2. The public auction will be conducted on the date and time mentioned herein above, when the secured asset mentioned above will be sold on "AS IS WHERE IS" BASIS & "AS IS WHAT IT IS" CONDITION.

3. For participating in the public auction, intending purchasers/bidders will have to submit the details of payment of refundable Earnest Money Deposit of 10 % of the reserve price of the secured assets along with copies of the PANCARD, Board Resolutions in case of company and Address Proof on or before

4. The EMD of all other bidders who did not succeed in the public auction will be refunded by LTF within 7 days of the closure of the public auction. The EMD

5. The successful purchaser/bidder shall deposit the 25 % (inclusive of EMD) of his/its offer by way of by way of D.D./P. O favoring "L&T Finance Limited" payable at Mumbai on or before 18:00 hours on 15.03.2022 i.e., day of auction or on the next working day i.e., 16.03.2022, which deposit will have to confirmed by L&T Finance Limited, failing which the sale will be deemed have been failed and the EMD of the said successful bidder shall be forfeited.

The balance amount i.e.,75% of purchase price payable shall be paid by the purchaser to L&T Finance Limited on or before the fifteenth day of

confirmation of sale of immovable property or such extended period as per provisions of law. For inspection of property or more information, the prospective bidders may contact the authorised officer i.e.. Name - Prashant Patil, Mobile No. +91 9223548807 Address: 7th Floor, Brindavan Building, C.S.T Road, Kalina, Santacruz (East), Mumbai - 400 098. At any stage of the auction, the

Authorised Officer may accept/reject/modify/cancel the bid/offer or post-pone the auction without assigning any reason thereof and without any prior

7. The successful purchaser/bidder shall bear any statutory dues, taxes, fees payable, stamp duty, registration fees, etc. that is required to be paid in order to get the property conveyed/delivered in his/her/its favour as per the applicable law.

The Borrower/Guarantors, who are liable for the said outstanding dues, shall treat this Sale Notice as a notice under Rule 8 (6) of the Security Interest

(Enforcement) Rules, about the holding of above-mentioned public auction sale. 9. The Borrower (s) /Co-Borrower(s)/Guarantor(s)/Mortgagor(s) are hereby called up on to pay the entire loan outstanding dues as mentioned above before

the said Auction date failing which the L & T Finance Ltd shall sale the property as per the provisions laid down in the SARFAESI ACT, 2002. 10. The Borrower (s) /Co-Borrower(s)/Guarantor(s)/Mortgagor(s) /public at large are hereby restrained from transferring by way of sale, lease or otherwise

with the secured assets referred to in the notice without prior written consent of L&T Finance Limited.

Date: 24.02.2022 **Authorized Officer**

For L&T FINANCE LIMITED

financialexo.

February 23



Food & beverage segment back to full capacity; theatre occupancy reaches





March

occupancy, why not restaurants Restaurant chains with a

Mohta, who is also chairman

its Registered Office within 15 days hereof.

Hanwant Manbir

Singh and

Singh and

Inderjeet Singh

Hanwant Manbir

Inderjeet Singh

Inderjeet Singh

Hanwant Manbir Singh

Tanveer Singh and

nderjeet Singh

Place: Mumbai

52982324

52982324

003635074

03635074

003635074

003635074

3599139

3599139

057139056

057139056

5298231

52982316

003693902

03693902

03747053

3747053

Date: 24.02.2022

NOTICE OF LOSS OF SHARES OF RELIANCE INDUSTRIES LIMITED

SADHANA NITRO CHEM LIMITED CIN: L24110MH1973PLC016698 Regd. Office: Hira Baug, 1st Floor, Kasturba Chowk (C.P. Tank), Mumbai - 400004

Ph.: 022-23865629 Fax: 022-23887235 E-Mail: sadhananitro@sncl.com Website: www.sncl.com PUBLIC NOTICE IN RELATION TO THE ADDENDUM POSTAL BALLOT NOTICE

Sadhana Nitro Chem Limited ('the Company') had issued Notice vide e-mail dated February 03, 2022 (Postal Ballot Notice) for the purpose of seeking members approval by way of a Special Resolution to Issue Equity Share Warrants on Preferential Basis in due compliance with the provisions of the Companies Act, 2013 read with the Rules made thereunder.

Subsequent to the circulation of the Postal Ballot Notice, an addendum is being issued to inform all the members/beneficial owners and stakeholders of the Company regarding the following addition

Addition of Point 21 in Explanatory Statement of the Notice with respect to undertaking for re-computation of issue price that "If the amount payable on account of the re-computation of price is not paid within the time stipulated in ICDR Regulations, the specified securities (Equity Share Warrants) shall continue to be locked - in till the time such amount is paid by the allottees" which was required to be mentioned as per Regulation 163(1)(h) Securities and Exchange Board of India (Issue of Capital and Disclosure Requirements) Regulations,

Removal of proposed allottee Shri. Sanjay Katkar to whom the Preferential Issue of 18,25,769 equity share warrants was proposed and to issue the same to another existing proposed allottee Smt. Chhaya Katkar. The effect of this change shall be carried out accordingly in the Postal Ballot Notice and the Explanatory Statement as more precisely mentioned in the Addendum issued to

This Addendum shall form an integral part of Postal Ballot Notice issued dated February 03, 2022 and should be read in conjunction of the same.

This addendum is placed on Company's website at www.snc/.com and on the website of the BSE Limited at www.bseindia.com and on the NDSL website at www.evoting.nsdl.com. All the concerned stakeholders including shareholders, Stock Exchanges, depositories, Registrar and Share Transfer Agent, agency appointed for e-voting, scrutinizer and other authorities and all other

This Addendum should be read in conjunction with the Postal Ballot Notice issued dated February 03, 2022 and shall form integral part of Postal Ballot Notice circulated to the shareholders of the Company. All other contents of the aforesaid Notice of the Company shall remain unchanged.

For any query/ clarification or assistance required with respect to the aforesaid Postal Ballot Notice, the Members may write to sadhananitro@sncl.com

Company Secretary

For Sadhana Nitro Chem Limited

Place: Mumbai

Place: Mumbai

PUBLIC NOTICE Be it known to all the owners and holders of the pperty more particularly described in the hedule given hereunder Mrs. YASMIN BANU MOHAMMED HUSSAIN KHAN, Residents of Mumbai, is negotiating with my Client Mrs. FARIDA ABDUL SHAIKH, for the Sale and Transfer of the said property free from all encumbrances, claims or demands whatsoever nature, with assurance that have got a clear, ean and marketable title thereto. Any having any right, title, Interest, claim, share or sion in respect of the said property or an part thereof by way of inheritance, succession mortgage, gift, lease, lien, tenancy, agreement sale or in any manner whatsoever is hereby called upon to notify the same in writing alo with supporting documentary evidence to the undersigned within 1 5 days from the publication of this notice, failing which my clients shall proceed further and complete the negotiation as proposed presuming that any such claimants gave willingly abandoned or surrendered thei rights. This notice

given at Mumbai on 21th February 2022 THE SCHEDULE OF THE PROPERTY
ABOVE REFFERED TO
Room No. C/16, Malwani Vedshree CHS Ltd, Plot No. 95. RSC-16, Malwani Mhada, Gate No. 8, Malvani, Malad (West), Mumbai - 400095 Admeasuring about 300 square feet Built Up Of revenue Village -Malvani, Taluka- Borivali, Mumbai Suburban District in the Registration District and Sub-District of Mumba & suburban Municipal P/North ward

> M. N. SIDDIQUI 83/662, Gaikwad Nagar, M.H.B. Colony Malvani, Malad (W), Mumbai - 400095

NOTICE

Shri/Shrimati Linda B. Stevens a Member of the New Mayur Pankh Co-op. Housing Society Ltd Having, Address at Plot No.3, Laxmi Colony, Mahul Road, Chembur, Mumbai 400074 And holding flat/ tenement No 10 in the building of he society, died on 08.08.1997 withou

naking any nomination.

The Society hereby invites claims of objections from the heir or heirs or other claimants/ objector so the transfe ember in the capital/ property of the Societ vithin a period of 15 days from the publicati of this notice, with copies of such document and other proofs in support of his/her/the claims/ objections for transfer of shares an nterest of the deceased member in the capita roperty of the society. If no claims/ objection re received within the period prescribe bove, the society shall be free to deal with th hares and interest of the deceased member the capital/ property of the society in suc manner as in provided under the bye – laws o the society the claims/ objections if any eceived by the society for transfer of share and interest of the deceased member in th apital/ property of the society shall be dea rith in the manner provided under the bye-law of the society. A copy of the registered bye laws of the society is available for inspection by the claimants/objectors, in the office of the ociety/ with the secretary of the societ etween 10 A.M./P.M. to 5 A.M./P.M. from th date of publication of this notice till the date o Place : Mumbai

Date: 24.02.2022 Hon. Secretar The New Mayur Pankh Co-op. Housing Society Ltd.

जाहिर नोटीस या नोटीसीद्वारे तमाम लोकांना कळविण्यात येते की वरील संस्थेतील, रूम नं. ६०४, विंग-ए, इमारत क्र. ४, पाचवा मजला, रामस्थाम कृपा सहकारी गृहनिर्माण संस्था (मर्था.), माहीम विभाग, भवानी शंकर रोड, दादर, मुंबई ४०० ०२८ असून या संस्थेत खालील दिलेल्या विवरण व माहितीप्रमाणे खालील मथत सभासदाच्या नावे सद्भिका असून त्यांच्या मृत्यूपरचात त्यांच्या खालील वारसांनी त्यांच्या नावे सद्भिक हस्तांतरित करणे व संस्थेचे सभासद करून घेण्याकरिता संस्थेकडे लेखी अर्ज केलेला आहे. संस्थेच्या मयत् सभासदाने महाराष्ट्र सहकारी संस्थेच्या कायदा १९६० नियम १९६१ व उपविधीतील तरतुदीनुसार संस्थेकडे वारसनोंद केलेली नाही. अर्ज केलेल्या खालील वारसदार व्यतिरिक्त इतर कोणीही मूळ मयत सभासदाचे वारसदार असल्यास अशा व्यक्तींनी सदर जाहिरात प्रसिध्द झाल्यापासून ७ दिवसांच्या आत वरील संस्थेच्य कार्यात्यात पूर्व सूचना देवून व वेळ घेऊन प्रत्यक्ष कायदेशीर मूळ कागदपत्र व पुराव्यासह कार्यालयीन वेळेत प्राप्तान्तर ७ ५ हे वा ने ने हुए पार्ट प्राप्तान्तर प्राप्तान

सायकाळा ४ त ६ या वळत संपक्त साधावा. मयत सभासद सदनिकाधारक व त्यांची अर्जदार वारसांची सूची.					
१	६०४	कै. जयवंती राजाराम मांडवकर	१) मनोहर राजाराम मांडवकर	मुलगा	
			२) मिनाक्षी मनोहर मांडवकर	सुन	
ठिका	ग : मुंबई	रामश	रामश्याम कृपा सहकारी गृहनिर्माण संस्था (मर		
दिकाण : मुंबई समस्याम कृपा सहकारी । दिनांक : २४/०२/२०२२ सर्ग		सचिव			

जाहिर नोटीस या नोटीसीद्वारे तमाम लोकांना कळविण्यात येते की वरील संस्थेतील. रूम नं. ६०३. विंग-ए. इमारत क्र. ४. पाचवा मजला, रामश्याम कृपा सहकारी गृहनिर्माण संस्था (मर्या.), माहीम विभाग, भवानी शंकर रोड, दादर, मुंबई ४०० ०२८ असून या संस्थेत खालील दिलेल्या विवरण व माहितीप्रमाणे खालील मयत सभासदाच्या नावे सदिनका असून त्यांच्या मृत्यूपश्चात त्यांच्या खालील वारसांनी त्यांच्या नावे सदिनका हस्तांतरित करणे व संस्थेचे सभासद करून घेण्याकरिता संस्थेकडे लेखी अर्ज केलेला आहे. संस्थेच्या मयत सभासदाने महाराष्ट्र सहकारी संस्थेच्या कायदा १९६० नियम १९६१ व उपविधीतील तरतुदीनुसार संस्थेकडे वारसर्नोद केलेली नाही. अर्ज केलेल्या खालील वारसदार व्यतिरिक्त इतर कोणीही मूळ मयत सभासदाचे वारमटार अमल्यास अशा व्यक्तींनी सदर जाहिरात प्रसिध्द झाल्यापासन ७ दिवसांच्या आत वरील संस्थेच्य कार्यालयात पूर्व सूचना देवून व वेळ घेऊन प्रत्यक्ष कायदेशीर मूळ कागदपत्र व पुराव्यासह कार्यालयीन वेळेत सायंकाळी ४ ते ६ या वेळेत संपर्क साधावा.

मयत सभासद सदनिकाधारक व त्यांची अर्जदार वारसांची सूची.						
प्र.क्र.	अनिवासी गाळा क्र.	मयत सभासद	अर्जदार/वारसदार			

अ.क्र.	अनिवासी गाळा क्र.	मयत सभासद	अर्जदार/वारसदार	नाते
१	६०३	कै. भगीरती नारायण परब	१) लीला राजकुमार परब	सुन
ठिका दिनांव	ण : मुंबई ह : २४/०२/२०२२	राम	श्याम कृपा सहकारी गृहनिर्माण संस्थ सचिव	ा (मर्या.)

जाहीर नोटीस

आमचे अशील श्री. सुरेश सोपान मांढरे, वय ५९ वर्ष, राहणार फ्लॅंट नंबर ३, न्यू श्री दत्त दर्शन को–ऑपरेटिव हाऊसिंग सोसायटी लिमिटेड, पांडुरंगवाडी, डोंबिवली रोड, डोंबिवली (पूर्व) तालुका कल्याण जिल्हा ठाणे यांचेमार्फत सदर नोटीस द्वारे सर्व जनतेस कळवू इच्छितो की, आमचे अशील यांचेकडून त्यांचे नावे असलेल्या फ्लंट नंबर ३, दर्शन को ऑपरेटिव हाऊसिंग सोसायटी लिमिटेड, पांडुरंगवाडी, डोंबिवली रोड, डोंबिवली (पूर्व) तालुका कल्याण जिल्हा ठाणे बाबतचे राज्याध्यक्ष चॅरिटेबल ट्रस्ट व अरिहंत कन्स्ट्रक्शन यांच्यामधील अ. नं |९६६/६०८ सन १९९२ आणि राज्याध्यक्ष चॅरिटेबल ट्रस्ट व अरूण पांडुरंग गायकवाड यांच्या मधील अ. नं. ९३६/०१.२२ दिनांक ०६.०५.१९९८ रोजीच्या खरेदी खताच्या मूळ प्रती ह्या गहाळ झालेल्या आहेत/हरवल्या आहेत. यासंदर्भात आमचे अशील यांनी डोंबिवली पोलीस स्टेशन येथे प्रॉपर्टी मिसिंग रजिस्ट्रेशन नंबर ४८/२०२१ दिनांक ३१/०१/२०२२ रोजी रेतसर तक्रार नोंद करून तसा दाखला घेतलेला आहे.तरी सदरच्या मूळ खरेदी खताच्या प्रती ज्या व्यक्तीस सापडल्या असतील त्यांनी खालील पत्त्यावर सदर नोटीस प्रसिद्ध झाल्यापासून १५ दिवसाच्या आत आणून द्याव्यात ही विनंती.

गहाळ दस्ताचे वर्णन

पत्ता: आर एच २१, डी ११, सह्याद्री दर्शन को-ऑपरेटिव

हाऊसिंग सोसायटी एमआयडीसी निवासी विभाग,

सहि/-ॲड. रमेश बबनराव शिंदे डोंबिवली-पूर्व, तालुका-कल्याण, जिल्हा-ठाणे ४२१२०३.

जाहीर नोटीस तमाम जनतेस या जाहीर नोटीसव्दारे सुचित करण्यात येते की, मौजे बोईसर, तारापूर एम. आय.डी.सी, तारापुर इंडस्ट्रीयल एरिया मधील घ्लॉट क्रमांक एन–3 क्षेत्रफळ 800 चौ.मी. व त्यावरील 307.90 चौ.मी. चे बांधकाम व स्लॉट क्रमांक एन – 4 क्षेत्रफळ 800 चौ.मी. व त्यावरील 640.65 चौ.मी. चे बांधकाम असलेली मिळकत आमचे अशिल मे. सागिटा प्रा. लि. तर्फे संचालक डॉ. राकेश बक्शी आणि श्री. करण राकेश बक्शी यांचे मालकीची आहे, सदरह मिळकतीवर टी.जे.एस.बी सहकारी बँक लि. बदलापूर शाखेकडुन कर्ज घेतलेले आहे, परंतु मिळकतीच्या स्वामित्वाचे खाली नमुद केलेले मुळ दस्त गहाळ झालेले आहेत ते येणे प्रमाणे -

१) एम. आय. डी. सी आणि मे. क्युट कॉम्प्युटर फॉर्मस प्रा.लि. यांचे मधील भाडेपट्टा करार दि. 12-4-1993.

2) मे. क्युट कॉम्प्युटर फॉर्मस प्रा.लि. आणि मे. ओ.पी. बंन्साल मेटल प्रा. लि. यांचे मधील डीड ऑफ असाईनमेंट 19-4-2006 नों.क्र. 1435-2006

३) मे. ओ.पी. बंन्साल मेटल प्रा. लि. आणि इव्हास मशिनरी प्रा. लि. यांचे मधील डीड ऑफ असाईनमेंट 31-12-2009 नौ.क्र. 288-2010

४) इव्हास मितनरी प्रा.लि. आणि मे. सागिटा प्रा. लि. यांचे मधील डीड ऑफ असाईनमेंट

31-12-2009 नों.क्र. 288-2010 5) एम. आय. डी. सी आणि मे. सेशाद्री निहलानी आणि मेनन केमिकल प्र.लि. यांचे मधील

भाडेपट्टा करार दि. 12–4–1990 नों.क्र. पीबीबीएम–1812

तरी निम्न उल्लेखित मिळकती संदर्भात कोणत्याही व्यक्ती, संस्था, बँक इ. यांना गहाण, दान बक्षीस, किंवा लीन किंवा इतर कोणताही बोजा अथवा हक्क, अधिकार सदरहु गहाळ दस्ताच्य आधारे निर्माण केला असल्यास सदर नोटीस प्रसिध्द झाल्यापासुन 15 (पंधरा) दिवसांचे आत खाली दिलेल्या पत्त्यावर योग्य त्या पुराव्यानिशी संपर्क साधावा व लेखी हरकत नोंदवावी मुदतीत कोणाचीही हरकत न आल्यास हरकत नाही असे ग्राहय धरण्यात येईल

201- बी. दसरा मजला. सावंत प्राझा. वकील सौ. श्रुती सचिन मलबारी को. ऑ. हौ. सो. लि., बेलवली रोड, बदलापूर (प).

साधना नायट्रो केम लिमिटेड

सीआयएन: एल२४११० एमएच१९७३पीएलसी०१६६९८ **नोंदणीकृत कार्यालय:** हिरा बाग, १ला मजला, कस्तुरबा चौक (सी.पी.टॅक), मुंबई–४००००४, भारत. दूर.:०२२-२३८६५६२९, फॅक्स:०२२-२३८८७२३५, वेबसाईट: www.sncl.com, ई-मेल:sadhananitro@sncl.com

पुरक टपाल मतदान सूचनेबाबत जाहीर सूचना

साधना नायट्रो केम लिमिटेड (कंपनी) यांनी खालील नियमासह कंपनी कायदा २०१३ च्या तरतुदीनुसार प्राथमिक तत्त्वावर समभाग वॉरंटस् वितरणासाठी विशेष ठरावामार्फत सदस्यांची अनुमती घेण्याच्य उद्देशाकरिता दिनांक ३ फेब्रुवारी, २०२२ रोजी ई-मेलनुसार सूचना (टपाल मतदान सूचना) वितरीत टपाल मतदान सूचना वितरणानुसार सदर पुरकपत्रकाने कंपनीचे सर्व सदस्य/लाभार्थी मालक/भागधार

यांना खालील अतिरिक्त बदलांसाठी कळविण्यात येत आहे. १) वितरण मुल्याचे पुर्नमोजणीकरिता उपक्रमाबाबत सूचनेचे स्पष्टीकरण अहवालातील टिप क्र.२१ च अतिरिक्त असे की, **मुल्याचे पुर्नमोजणीच्या खात्यावर देय रक्कम जर आयसीडीआर अधिनियमा**त

विहित वेळेत देण्यात न आल्यास विहित प्रतिभुती (समभाग वॉरंटस्) हे बंद केले जातील आणि प्राप्तकर्त्याद्वारे रक्कम जमा करण्याच्या वेळेपर्यंत सेबी (भांडवल वितरण व निवारण आवश्यकता) अधिनियम, २०१८ चे नियम १६३(१)(ह) नुसार नमुद करणे आवश्यक होते. २) नियोजित प्राप्तकर्ते श्री. संजय काटकर यांना १८,२५,७६९ समभाग वॉरंटस् हटविणे नियोजित होते

आणि अन्य नियोजित प्राप्तकर्त्या श्रीमती छाया काटकर यांना वितरण करणे आवश्यक होते. सदर बदलाचा प्रभाव टपाल मतदान सूचनेत देण्यात आला आणि स्पष्टीकरण अहवालात सदस्य व भागधारकांना वितरीत पुरकपत्रात नमुद करण्यात आले.

सदर पुरपकपत्र हे दिनांक ३ फेब्रुवारी, २०२२ रोजी वितरीत टपाल मतदान सूचनेचा भाग आहे आणि त

सदर पुरकपत्र कंपनीच्या www.sncl.com व बीएसई लिमिटेडच्या www.bseindia.com नएसडीएलच्या www.evoting.nsdl.com वेबसाईटवर उपलब्ध आहे.

सर्व संबंधित भागधारक, स्टॉक एक्सचेंजेस, ठेवीदार, निबंधक व भागहस्तांतर प्रतिनिधी, ई–वोटिंगकरित नियुक्त संस्था, तपासनीस व इतर प्राधिकरण आणि सर्व संबंधित व्यक्तींनी कृपया याची नोंद घ्यावी. सदर पुरपकपत्र हे दिनांक ३ फेब्रुवारी, २०२२ रोजी वितरीत टपाल मतदान सूचनेसह संलग्न वाचावे आणि कंपनीचे भागधारकांना वितरीत टपाल मतदान सूचनेचा अंतर्गत भाग समजावे. कंपनीच्या उपरोक्त सूचनेचे अन्य इतर सर्व घटक अपरिवर्तीत आहेत.

काही उपरोक्त टपाल मतदान सूचनेबाबत प्रश्न/स्पष्टीकरण किंवा सहाय्यताकरिता सदस्यांनी sadhananitro@sncl.com वर कळवावे.

सही / नितीन रमेशचंद्र जार्न कंपनी सचिव

साधना नायट्रो केम लिमिटेडकरित

जाहीर नोटीस

सर्व लोकांना ह्या नोटीसीने कळविण्यात येते कि, फ्लॅट नं.२०९, दुसरा मजला, शास्त्री नगर २ए को-ऑप. हौसिंग सो. लि., डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोड (६० फीट रोड), भाईंदर प., जि. ठाणे, श्रीमती दमयंती महेशकुमार शाह, ह्यांच्या नावांनी असून त्यांच्याकडून सदर फ्लॅटसंबंधित मेसर सुभाष बिल्डर्स व श्रीमती दमयंती महेशकुमार शाह, ह्यांच्यामध्ये निष्पादित झालेला ता. १२ एप्रिल, १९७६, चा बिल्डरचा मूळ करारनाम हरवलेला आहे. तरी सदर फ्लॅंटवर कोणाई व्यक्तीचा हक्क असेल तर त्यांनी ही नोटीस प्रसिद्ध झाल्यापासून १४ दिवसाचे आत आपल्याजवळील पुराव्यासह **ए/१०४, न्यू श्री** सिद्धिविनायक सी.एच.एस. लि., स्टेशन रोड, भाईदर (प.), जि. ठाणे – ४०१ १०१, ह्या पत्यावर लेखी कळवावे, अन्यथा तसा कुठल्याही प्रकारचा हक्क हितसंबंध नाही असे समजण्यात येईल.

सही/-सुनील बी. गारोडिया (वकील, उच्च न्यायालय मुंबई) दि. २४/०२/२०२२ ठिकाण : भाईदर

PUBLIC NOTICE Notice is hereby given to the public at large that Mrs. Nalini Menon, wife of Late Cheruko larayan Menon who passed away on 19th January, 2019 and who was 50 % undivided wner of a flat i. e. Flat No. 506, B Wing Dheeraj Garden, S.V.P Road, Poonam Naga Andheri east, Mumbai 400 093 and holding shares of Rs. 50/- each bearing Distinctive No from 141 to 145, under share certificate No ner name as she is legal heir and representative o Late Cherukot Narayan Menon along with 2 children i.e. Mr. Adarsh Menon and Mrs. Mili Jenish Mehta. All persons other than her is children having any claim or claims against o in the said property or any part thereof be anyway however are hereby required to make same in writing to the secretary of Dheera Garden CHS, S.V.P Road, Poonan

Waived or abandoned.

Date: 24/02/2022 Sd/- JITESH AGARVWAI
Advocate High Courl
Off: Blue Moon Chambers, Block No.005
NagIndas Master Road, Near Welcome Hotel, For

Andheri east Mumbai 400 093, within 15 day

from the publication of this notice otherwi

the share of Late Cherukot Narayan Menon

the said flat will be transferred in name of Mrs

Nalini Menon without reference to any such clai

or claims and the same will be considered a

जाहीर सूचना

माझे अशील १. श्री. सुरज प्रभाकर अंसुरकर, २ श्री. रतिकांत प्रभाकर अंसुरकर यांच्यामार्फत येथे सूचन देण्यात येत आहे, जे फ्लॅट क्र.२०१, २रा मजला, विंग, सोलंकी पार्क नं.३ को-ऑप,हौसोलि.. नवध फाटक रोड, भाईंदर (पुर्व), ता. व जि. ठाणे-४०११० या जागेचे संयुक्त मालक आहेत आणि आता त्यांन उपरोक्त सदर फ्लॅट इच्छक खरेदीदारास विक्री करण्यार्च इच्छा आहे. मे. संतोष बिल्डर्स ॲण्ड डेव्हलपर्स यांनी सदर फ्लॅट श्री. प्रभाकर दत्ताराम अंसरकर यांना दिनांव १८.१२.१९९६ रोजीचे विक्री करारनामा मार्फत विक्री केले होते. श्री. प्रभाकर दत्ताराम अंसुरकर यांचे दिनांव २८.०४.२०१३ रोजी निधन झाले. मयताच्या निधनानंत (१) श्रीमती प्राची प्रविण कुडव, (२) श्री. सुरज प्रभाकर . मंसुरकर, (३) श्री. रतिकात प्रभाकर अंसुरकर हे उपरोत्त मयताचे कायदेशीर वारसदार आहेत. श्रीमती प्राची प्रविष कडव यांनी माझ्या अशिलाच्या नावे दिनांव -२९.०२.२०२२ रोजीचे मुक्तता करारनामा दिले आहे आणि त्यांच्या नावे सोसायटीने भागप्रमाणपत्र हस्तांतर केले आहे. जर कोणा व्यक्तीस माझे अशिलाच्या विरोधा सदर मालमत्तेवरील विक्रीबाबत काही आक्षेप असल्या किंवा उपरोक्त मालमत्तेचे कायदेशीर वारसदाराबाव विक्री, हस्तांतर, वारसाहक्क, तारण, भाडेपट्टा, अधिका हित इत्यादी स्वरूपात कोणताही दावा असल्यास त्यांनी त्यांचे दावा व आक्षेपनानत दस्तावेजांसह खालील स्वाक्षरीकर्त्याकडे लेखी स्वरुपात सदर जाहिरात/सूचन तारखेपासन १४ दिवसांत कळवावे. १४ दिवसानंत दावा विचारात घेतले जाणार नाही आणि इच्छुव खरेदीदाराच्या नावे मालमत्ता विक्री/हस्तांतरणाची प्रक्रिय माझे अशील पुर्ण करतील.

दिनांक: २४.०२.२०२२ वकील उच्च न्यायालय, मुंब कार्यालय क्र.२३, १ला मजला, सनशाईन हाईटस् रेल्वे स्थानकासमोर, नालासोपारा पूर्व, जिल्हा पालघर ४०१२०९.

जाहिर सुचना

सचना याद्वारे देण्यात येते की. साधना अपना नग को-ऑप.हौ.सो.लि., बिल्डींग नं. १, तुळींज रोड, नालासोपारा (पू), जि. पालघर, मधील फ्लॅट ए/२३ असा फ्लॅट श्री भिवा केशव कदा यांचे नावे होता. त्यांचा दि. ०५/०४/२०१६ रोज मृत्यु झालेला होता, त्यांचे वारस १) श्री. चंद्रकां बी. कदम, २) श्रीमती. सुष्मा एस. कदम (सुन) ३) स्वाती एस. कदम (नात), ४) चेतक एस कदम (नातू), ५) सौ. ज्योती जे. सावंत (मुलगी) ६) सौ. ज्योत्सना जे. परब (मुलगी), आणि ७ श्री. प्रकाश बी. कदम हे असुन श्री. चंद्रकांत बी. कदम, श्रीमती. सुष्मा एस. कदम (सुन), स्वार्त एस. कदम (नात), चेतक एस. कदम (नातू) सौ. ज्योती जे. सावंत (मुलगी), सौ. ज्योत्सन जे. परब (मुलगी) यांनी दि. २९/१०/२०२१ रोर्ज रजिस्टर्ड रिलीज डिड ने सदर फ्लॅटवरील हक्क श्री. प्रकाश बी. कदम यांचे नावे केलेला आहे म्हणून सदरचा फ्लॅट व शेअर सर्टिफीके सोसायटीने त्यांचे नावे हस्तांतरीत केलेले आहे तरी कोणाही व्यक्तीचा सदर इमारतीमधीत म्लॅट नं. ए/२३, या संदर्भात हक्क, दावा, वारस हितसंबंध असेल तर सदर सूचना प्रसिध्दी पासून १४ दिवसांच्या आत योग्य त्या कागदपत्रकांसह लेखी पुराव्यानिशी पत्ता : सी/१०१, आकांक्ष कमर्शियल कॉम्प्लेक्स, आचोळे रोड, नालासोप (पूर्व), जि. पालघर या पत्त्यावर कळवावे अन्यध तसा कोणाचाही हितसंबंध नाही व असल्य सोडून दिला आहे असे समजण्यात येईल

अॅड. मनोज ए. चतुर्वेदी

जाहीर नोटीस

सदर जाहीर नोटीसीव्दारे तमाम जनतेस कळविण्या येते की, आमचे अशिल श्री. शंकर ज्ञानु पाटील आणि कै. दत्तात्रय ज्ञान पाटील हे सदिनका क्र. बी/२०८, दसर नजला, सरस्वती धाम को.ऑ.हौ.सो.लि.,गांव मौउ नेळेमोरे, नालासोपारा (प), ता. वसई, जि. पालघर ^र संयक्त मालक आहेत तरी त्यापैकी कै. दत्तात्रय ज्ञा पाटील यांचे दिनांक १२/०७/२०१५ रोजी निधन झार् आहे आणि आता कै. दत्तात्रय ज्ञानु पाटील यांच्या पश्चात यांचे भाऊ व आमचे अशिल आणि सदर सदिनके नंयूक्त मालक श्री. शंकर ज्ञानु पाटील हे त्यांचे वारर आहेत. तरी सदर मयत सभासदाचे भाग व हितसंबंध हस्तांतरीत करण्यासंबंधी सहकारी गृहनिर्माण संस्थ ार्यादीत संस्थेकडे अर्ज केला होता व त्यानुसार त्यां-सदर संस्थेचे १०० टक्के सभासदही दाखल करून घेण्या प्राले आहे.

तरी या नोटीशीव्दारे संस्थेच्या भांडवलात मालमत्ते असलेले मयत सभासदाचे भाग व हितसंबंध हस्तांतरी ल्यासंबंधी मयत सभासदाचे अन्य वारसदार किंव गणीदार हरकतदार यांच्याकडून हक्क मागण्य हर कती मागवण्यात येत आहेत किंवा सदर मिळकर्त संबधी अन्य कोणाचाही कोणताही विक्री, कुळरग कब्जा,गहाण,दान,बक्षीस,करार,मृत्युपत्र,कोर्ट दरबा वा अन्य कोणत्याही प्रकारचा हक्क, हितसंबंध, हिस्सा अधिकार असल्यास त्यांनी त्याबाबत लेखी पराव्यास ही नोटीस प्रसिद्ध झाल्यापासुन १४ दिवसांच्या आत ला खालील पत्यावर कळवाव्यात अन्यथा तस कोणचाही कोणत्याही प्रकारचा हक्क, हितसंबध हिस्सा, अधिकार नाही व असल्यास तो सोडन दिल आहे असे समजण्यात येईल आणि सदर सदिनकेसंबंधीच पुढील योग्य ती कार्यवाही आमचे अशिल यांच्याकड् रण्यात येईल याची नोंद घ्यावी.

ॲड. निशिगंघा जयंत परब. पत्ता : ए/१०१, काशी कृपा को.ऑ.हौ.सो.लि., दिप मेडीकल जवळ, एस. टी. डेपो रोड, नालासोपारा (प) n. वसई, जि. पालघर - ४०१ २०३.

रोज वाचा दै. 'मुंबई लक्षदीप'

PUBLIC NOTICE

This is to bring to the knowledge of general public at large on behalf of m clients i.e. 1) MR. HASMUKHLAL CHUNILAL DHUVAD 2) MR. MITUL HASMUKHLAL DHUVAD who alone .e. Late MRS. HIRABEN H. DHUVAD who died intestate on 17/06/2012 had purchased the Flat No. B/101 in 'B Wing on First Floor, area admeasuring 635 Sq. Ft. (Built Up) .e. 705 Sq. Ft. (Super Built Up) in th said building known as "PARSHVA VIHAR NO. 1 C.H.S. Ltd." situated at Village Diwanman, Vasai (W), Tal Vasai, Dist. Palghar. My clients have moved an application to the society fo ransferee of 33.33% share of Late IRS. HIRABEN H. DHUVAD to their name. The said flat has been transferred in the name of my clients and my clients are having 100% Share n the society record. Now my clie along with confirming party MR PINAKIN HASMUKHLAL DHUVAD have sold their abovementioned DAYANAND KOTIAN 2) MRS YASHODA DAYANAND KOTIAN, by Agreement For Sale having Registration No. Vasai4-1660/2022 dated 09/02/2022.

So it is hereby requested that if any person and or institution having any claim or right over abovementioned lat or share certificate shall raise objection at address given below vithin 7 days from the date of publication of this notice and if fails to do so no claim shall be entertained i future

Adv. Nagesh J. Dube Dube House, Opp. Bishop House, Stella Barampur, Vasai (W), Dist. Palghar – 401202. Date:24.02.2022 Place : Vasai

PUBLIC NOTICE

This is to bring to the knowledge of general public at large on behalf of my client i.e. MRS. MANJULA N. SHAH along with her husband i.e Late MR. NAVNEET G. SHAH had purchased the Flat No. 202 in 'A Wing on Second Floor, in the building known as "SHANTIVAN." i Vasant Karishma Shantivan C.H.S Ltd situated at Village Diwanman Vasai (W), Tal. Vasai, Dist. Palghai r the death of Late MR NAVNEET G. SHAH who died intestate on 14/11/2006, my clien has obtained his 50% ownership righ in the said flat as his legal heir to the said flat. The said flat has been transferred in the name of my client Now my client is interested to sell he 100% ownership right in the abovementioned flat to third person long with her son i.e. MR. MANO. NAVNEET SHAH who shall be confirming party in the said deed. So, it is hereby requested that if any person and or institution having any claim or right over abovementione Flat or share certificate shall rais objection at address given below within 14 days from publish of this notice and if fails to do so no clain shall be entertained in future..

Adv. Nagesh J. Dube Dube House, Opp. Bishop House, Stella Barampur, Vasai (W), Dist. Palghar - 401202. Place: Vasai Date:24.02.2022

PUBLIC NOTICE I am investigating for my client for valuable consideration the title of Vendor Mr. Ajay Rasiklal Sheth in respect of Shop No.36, Gr. Floor, Hind Rajasthan Shopping Centre Sion Cosmopolitan CHS Ltd., Bhaudaji Rd Extn., Sion (W), Mumbai- 400 022. The aforesaid Vendor has reported los of Original Documents in respect of (I) Agreement for Sale between Mahendra K Shah & Kishor C Dadbhawala dated 21/03/1970 (ii) Agreement for Sale between Mr. Kishor C dbhawala & Smt. Pushpa P. Budhwani (iii) A Sale between Pushpa P Budhwani & R.K Rewari date 18/04/1979 (iv) Agreement between Mr. R K Rewari & Mr.\ Tilak Raj Rewari dated 19/09/87 (v) Agreement for Sale between Tilak Raj Rewari & Mr. Suresh Chimanlal Choksi dated 11/04/1990 and (vi) Agreement for Sale betwee Suresh Chimanlal Choksi & Smt. Nirupama J Shah dated 02/08/991 comprising part of chain of documents for which necessary Fir/Missing complaint has been lodged with Sior Police Station as evidenced by certificate dated 04/02/2022. The said Shop together with right, title, interest and benefit presently stands in the name of said Vendor Mr. Ajay Rasiklal Sheth comprised in Share Certificate No. 78 bearing Dist Nos 386 to 390 (both inclusive) each of Rs. 50/- (Rupees Fifty Only) issued by Sion Cosmopolitan CHS Ltd., Any persor (s) finding the above documents are requested to return to Vendor or his advocate at above address or report it to Sion Police Station. All persons including legal heirs of predecessor in title, if any, having any right, title, claim or interest in respect of the above referred property by way sale, exchange, lease, license, mortgage, inheritance, gift, lien, charge, maintenance, easement, trust, possession otherwise of whatsoever nature are hereby required to make the same known in writing along with documentary evidence to the undersigned at the address mentioned above within 14 days from the date hereof, failing which my client wi proceed with the negotiations without reference to such claim & the claims, if any, of such person(s) shall be treated a waived and/or not binding on my client.

Place: Mumhai Anita Manjalkar Dated: 24.02.2022 Advocate High Court

जाहीर नोटीस

सदर जाहीर नोटीसीव्दारे तमाम जनतेस कळविण्य येते की, आमचे अशिल १) कु .पुजा प्रदीप दळवी, २) सै प्रिया प्रदीप दळवी आणि ३) के. प्रदीप बाळक्रिष्ण दळवं हे सदिनका क्र. २०५, दुसरा मजला, न्यु पारस को.ऑ हौ.सो.लि., गांव मौजे समेळ, नालासोपारा (पश्चिम) ग. वसई. जि. पालघर चे संयक्त मालक होते तर त्यापैकी कै, प्रदीप बाळक्रिष्ण दळवी ह्यांचे दिनांक १६ ०८/२०१८ रोजी निधन झाले आहे त्यांनी नामनिर्देश केलेले नव्हते आणि आता कै. प्रदीप बाळक्रिष्ण दळवं iच्या पश्चात आमचे अशिल १) कु.पुजा प्रदीप दळवं मुलगी), २)सौ. प्रिया प्रदीप दळवी (पत्नी) हे त्यां द्यारस आहेत तरी त्यांनी सदर मयत सभासदाचे भाग हतसंबंध हस्तांतरीत करण्यासंबंधी सहकारी गृहनिर्मा प्रस्था मर्यादीत संस्थेकडे अर्ज केला आहे.

तरी या नोटीशीव्दारे संस्थेच्या भांडवलात मालमत्त्र असलेले मयत सभासदाचे भाग व हितसंबंध हस्तांतरी करण्यासंबंधी मयत सभासदाचे अन्य वारसदार किंव मागणीदार हरकतदार यांच्याकडुन हक्क मागण्य हरकती मागवण्यात येत आहेत किंवा सदर मिळक पंबधी अन्य कोणाचाही कोणताही विक्री, कुळरग कब्जा,गहाण,दान,बक्षीस,करार,मृत्युपत्र,कोर्ट दरबा वा अन्य कोणत्याही प्रकारचा हक्क, हितसंबंध, हिस्स अधिकार असल्यास त्यांनी त्याबाबत लेखी पुराव्यास ही नोटीस प्रसिद्ध झाल्यापासुन १४ दिवसांच्या आ मला खालील पत्यावर कळवाव्यात अन्यथा तस कोणचाही कोणत्याही प्रकारचा हक्क, हितसंबध हेस्सा, अधिकार नाही व असल्यास तो सोड्न दिल आहे असे समजण्यात येईल आणि सदर सदिनकेसंबंधी पढ़ील योग्य ती कार्यवाही आमचे अशिल यांच्याकड़

ॲड. सचिन एम. पाटील १५१, सत्यम शिवम शॉपिंग सेंटर, रेल्वे स्टेशन जवळ ।।सोपारा (प) , ता. वसई, जि. पालघर - ४०१ २०३

जाहीर नोटिस माझे अशिल **श्रीमती. हर्षा जगदिश मोदी.** यांनी दिलेल्या माहीतीवरून ही जाहीर नोटिस देत आहे की, त्यांच्या खालील नमूद मिळकतीचे म्हाडामार्फ

 ऊत्तमभाऊ भाऊ सोनावणे यांना वितर ह्मालेले मूळ **अलॉटमेंट लेटर, म्हाडा पासबुक आ**पि **पावत्या** हे माझ्या अशिलाच्या हातुन हरवले / गहाळ गले आहे. याबाबतची तकार चारकोप पोलिस ठाएँ येथे दिनांक २३ फेब्रुवारी २०२२ रोजी नोंदवली आहे तक्रार क्र. ३३५९/२०२२.

तरी सदर मूळ अलॉटमेंट लेटर कोणाला सापडल्या किंवा मिळकती संबंधी कोणाचाही कोणत्याही प्रकारच हक्क, हितसंबंध, दावा, अधिकार असल्यास त्यां याबाबत मला लेखी पुराव्यासह ही नोटिस प्रसिद्ध यापासून १५ दिवसांच्या आत मला कार्यालय १२/बी-२०, अनिता सोसायटी, सेक्टर-६, रोव ारएससी-५२ चारकोप कांदिवली पश्चिम मंबर्ड ४०००६७ या पत्त्यावर कळवावे अन्यथा तस जेणाचाही कोणत्याही प्रकारचा हक्क्, हितसंबंध, दाव धिकार नाही व असल्यास तो सोडून दिला आहे अर यात येईल याची नोंद घ्यावी.

मिळकतीचा तपशिल रूम नं. क-०५. चारकोप (३) अमरवीप सह. गृह संस्था मर्या.. प्लॉट नं.७१४. सेक्टर ७. रोव आरएससी-६७, चारकोप, कांदिवली (पश्चिम) मुंबई - ४०००६७, क्षेत्रफळ ३० चौ. मी. बिल् अप, गांव : **कांविवली**, तालुका : **बोरीवली, मुंबई** पनगर जिल्हा.

सही/- श्री. नितेश वि. आचरेक विनांक : २४/०२/२०२२ (विकल)

PUBLIC NOTICE

This is to bring to the knowledge o general public at large on behalf lient i.e. MRS. BHARTI SUDHAKAR PHUNGE along wi her husband i.e. late MR SUDHAKAR R. PHUNGE who die intestate on 25/02/2021 had purchased the Flat No. 102 in 'C' Wing on First Floor, area dmeasuring **535 Sq. Ft.** (Super Buil Up) in the said building known as "ANAND PARK 'BCDE' C.H.S. Ltd." situated at Village Barampur, Vasa (W), Tal. Vasai, Dist. Palghar. My client has moved an application to the Late MR. SUDHAKAR R. PHUNGE to her name. The said flat has been transferred in the name of my clien and my client is having 100% Share in the society record. Now my clien along with confirming parties 1) MR HEMANT SUDHAKAR PHUNAGE 2) MR. BHARATKUMAF SUDHAKAR PHUNAGE have sole 1) MRS. MENOO MAHESHCHAND TIWARI 2) MR. MAHESH JATASHANKAR TIWARI, by Agreement For Sale having Registration No. Vasai1-1232/2022 dated 31/022/2022.

So, it is hereby requested that if any person and or institution having any claim or right over abovementioned Flat or share certificate shall raise objection at address given below within 14 days from the date of publication of this notice and if fails to do so no claim shall be entertained i future.

Adv. Nagesh J. Dube Dube House, Opp. Bishop House, Stella Barampur, Vasai (W), Dist. Palghar – 401202. : Vasai Date:24.02.2022

नमुना क्र.आयएनसी-२५ए पब्लिक कंपनीचे प्रायव्हेट कंपनीमध्ये रुपांतरणासाठी वृत्तपत्रात प्रकाशित करावयाची जाहिरात

क्षेत्रिय संचालक, सहकार मंत्रालय, पश्चिम क्षेत्र यांच्या समक्ष

कंपनी कायदा २०१३, कंपनी कायदा २०१३ च्या कलम १४ आणि कंपनी (स्थापना) अधिनियम २०१४ चे नियम ४१ प्रकरणात आणि

मे. मनीष फार्मास्युटिकल्स लिमिटेड, नोंदणीकृत कार्यालय: २९/३३, ॲन्सीलियरी इंडस्ट्रीयल प्लॉटस्, गोवंडी, मुंबई शहर,

महाराष्ट्र-४०००४३, भारत. ...अर्जदार र्वसामान्य जनतेस येथे सूचना देण्यात येत आहे की, सोमवार, १७.०१.२०२२ रोजी झालेल्य विशेष सर्वसाधारण सभेत मंजर विशेष ठरावानसा कंपनीचे प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये रुपांतरणासार्ठ कंपनीद्वारे केंद्र शासन यांच्याकडे कंपनी कायदा 0१३ च्या कलम १४ आणि त्यातील नियमाअंतर्गत अर्ज करण्याचे योजिले आहे. कोणा व्यक्तिच्या हितास कंपनीचे नियोजित स्थिती बदलामळे काही बाधा येत असल्यास त्यांनी त्यांच्य हिताचे स्वरूप व विरोधाचे कारण नमूद केलेल्या प्रतिज्ञापत्राद्वारे त्यांचे आक्षोप रजि. पोस्टाने सदर सूचना प्रकाशन तारखेपासून १४ दिवसांच्या आत क्षेत्रिय संचालक यांचा पत्ताः १००, एव्हरेस्ट ५वा मजला, मरीन ड्राईव्ह, मुंबई-४००००२ यांच्या कार्यालयात पाठवावी तसेच एक प्रत अर्जदार

कार्यालयात पाठवावी. अर्जदारांच्या वतीने वकरित दिनांकः २४.०२.२०२२ विनय आर. सापते ठिकाण: मुंबई व्यवस्थापकीय संचालव डीआयएन:००१३५०८५ नोंदणीकृत कार्यालय: प्लॉट क्र.२९/३३

कंपनीला त्यांच्या खाली नमुद नोंदणीकृत

ॲन्सीलियरी इंडस्ट्रीयल प्लॉटस्, गोवंडी, मुंबई शहर, महाराष्ट्र-४०००४३, भारत.

PUBLIC NOTICE NOTICE is hereby given that MR. MUSTAO RASOOL QURÉSHI & MRS. NAJMA

QURESHI, are the joint owners of the property ore particularly described in the Schedule of the property bereunder mentioned. That they ave purchased the said property through 'Agreement for Sale' dated 31 st December 2012 from MR. KHADEER ABDUL KHAN 8 MRS. TAHSEEN KHADEER KHAN.

WHEREAS the First Agreement for Sale executed between M/s DIVINE ASSOCIATES and Master VIVEK SURESHCHANDRA MISHRA through its POA Mr. R S Mishra dated 14/03/1995 was lost while travelling and was not found after due search, also the Lost Repor for the same has been registered with th Kashimira Police Station dated 23/02/2022 bearing Lost Report No. 4026-2022. All persons claiming an interest in the sa

property or any part thereof by way of sale, gift ase, inheritance, exchange, mortgage, charge, lien, trust, possession, easement, attachment o otherwise are hereby required to make the sa known to the undersigned at the office of Mrs Aalaya A. Khan, MUMBAI LAW FIRM Advocate High Court, Mumbai, having addres at Office no. B-98, Shanti Shopping Centr Near Railway Station, Mira Road (East Thane 401107, within 15 days from the dat reof, failing which it shall be deemed that MF MUSTAQ RASOOL QURESHI & MRS NAJMA QURESHI are the true and lawfu vner and is sufficiently entitled in respect o the said property, more particularly described i the Schedule of the property hereunde mentioned, and further legal process shall be given effect thereto, without any reference to such claim and the same, if any, shall be considered as waived in respect of the

SCHEDULE OF THE PROPERTY Flat No. 503/ II-Wing on the FIFTH FLOOR o Society Known as DIVINE CO-OPERATIVE HOUSING SOCIETY LTD. situated at RAM TIRTH 'B'. MUNSHI COMPUND KASHIMIRA, POST MIRA, MIRA ROAD (EAST), THANE-401104 (Survey No. 27/2). Date: 24.02.2022

Place : Thane

MUMBAI LAW FIRM MRS. AALAYA A. KHAN

PUBLIC NOTICE

Notice is given to the public at large that y client Mr. Kumar Surupsingh Padav aving Flat No. B-407, 4th Floor, Bandhutva No. 118. Dattamandir Road, Santacruz (E. i-400 055, having Share Certific No.039 bearing Distinctive Nos. from 381 t 390 both inclusive, issued by BANDHUTV.
CO-OPERATIVE HOUSING SOCIETY LTD. ad lost and misplaced the Deed of Trans and other Original Title deeds of the said flat.

If anybody having any claim o atsoever nature required to file objection/ along with documentary evidence with me a my Chamber address within 15 days from th ate of publication of this Notice after which ne laim of any person will be entertain and m client will execute the Deed of Sale in respect of he said Flat and any claims/objections if an shall be considered as waived.

Advocate, High Court Lawver's Chamber, 2nd Floor, Bhaskar Bldd A. K. Marg, Bandra (E), Mumbai-400 05 Place : Mumbai Dated : 24/02/2022

जाहिर नोटीस

मे. विठ्ठल रेस्टॉरेंट, एफएल-।।। / क्र १२८, अमृत केशव नाईक मार्ग, सुक्ता सिनेम जवळ, फोर्ट, मुंबई-०१ या अनुज्ञप्तीच अनुज्ञप्तीधारक **श्री. मन्हार पी. खाडावाला** यां दिनांक १२.०२.२०२१ रोजी निधन झात असल्यामुळे सदर अनुब्नप्ती अर्जदार **श्री. सनिर न्हार खाडावाला** यांच्या नावे वर्ग करण्याबाब विनंती अर्ज प्राप्त झालेला आहे. तरी सदर अनुङ्गप्ती श्री. सुनिल मन्हार खाडावाला यांच्या नार ार्गे करण्याबाबँत काही आक्षेप/ हरकत असल्या त्यांनी ही जाहिरात वर्तमानपत्रात प्रसिब झाल्यापासून (१५) दिवसांच्या आत अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क, मुंबई शहर, जुने जकात घर, तळ मजला, शहिद भगतिसंग मार्ग, फोर्ट मुंबई-०१ या कार्यालयास आवश्यक त्य कागदण्यासह संपर्क साधावा. विहित सुदतीत कोणतेही लेखी आक्षेप प्राप्त न झाल्यास सदर प्रकरणी कुणाचा आक्षेप/हरकत नाही असे गृहीत धरून पुढील कार्यवाही करण्यात येईल.

(सी.बी.राजपूत) अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क जिल्हाधिकारी मुंबई शहर करिता

जाहीर नोटीस

तमाम लोकांस कळविण्यात येते की माझे अशिल श्री . निकुंज नरेन्द्र पारेख व त्यांचे वडिल कै . श्री . **ारेन्द्र इंदुलाल पारेख हयांनी मिळून गाव** मीजे माणिकपूर ता वसई -, जि पालघर येथील ऑरम या बिर्ल्डींग मधील सदनिका नं डी/६०१ सहावा मजला, डी वींग क्षेत्र ७१३ चौ फुट (कारपेट) बिर्ल्डींग नं बीपी४२५८/१, बिर्ल्डींग टाइप एफ राजहंस क्षितिज विकत घेतले होते - कै श्री नरेन्द्र इंदुलाल पारेख हे दिनांक ०९/०९/२०२० रोजी मयत झाले. सदनीकेटे १००% मालकी हक्क माझे अशिल हयांचे नार्व हंरतांतरील झाले आहे व आता माझे अशिल हे सद सदनीकेचे १०० % मालक झाले आहे - माझे अशिल हयांना सदर सदनीका तूतीय पक्ष यांना विकायचा आहे . वरील सदनिकेच्या प्रस्तावित व्यव्हारासंबंधी कोणाही इसमाच मालकी वारसा गहाण कुळराग तसेच कब्जा, गहाण, दान, बक्षीस, भादेपहाँ अग इतर दुर्सया कुठल्याही प्रकारे हक्क असल्यास सदरची नोटीस प्रसिध्द झाल्यापासुन चौदा दिव्सांच्या आत पुराव्यासह व योग्य त्या काग्दापञासह माई पत्यावर ៖ दुबे हाउस स्टेला, बरामपुर, वसई प ता - वसई जि - पालघर ४०१२०२, येथे लेखी कळवावी अन्याथा सदर विकीबाबत कुठलीही हरकत नाही व असल्यास ती कायमची सोडुन दिली आहे असे समजुन आामचे अशिल सदर विक्री व्यव्हार पुर्ण करतील हयांचे नोंद घ्यावी

ॲड - नागेश जे - दुबे

जाहीर सूचना

माझे अशील श्री. शैलेश वसंतराय पारेख, र/ठि.: ए/४०२, गोमती कोहौसोलि., १८४(पी)/६ एस.व्ही. पटेल रोड, बोरिवली (प.), मुंबईx000९२ यांच्या वतीने येथे सचना देण्यात येत आहे की, माझे अशील आणि त्यांची पत्नी श्रीमर्त नयना शैलेश पारेख हे फ्लॅट क्र.ए/४०२, गोमर्त कोहौसोलि., १८४(पी)/६, एस.व्ही. पटेल रोड, बोरिवली (प.), मुंबई-४०००९२ या सोसायटीचे संयुक्त सदस्य व मालक आहेत (यापुढे सदर फ्लॅर जागा) आणि सदर सोसायटीचे भांडवलातील अनुक्रमांक ७१ ते ७५ (दोन्ही समाविष्ट) धारक भागप्रमाणपत्र क्र.१५ चे ५ पुर्णपणे भरणा केलेले शेअर्स (यापढे सदर शेअर्स) चे धारक आहेत. असे की, वर नमुद मुळ भागप्रमाणपत्र हरवले आहे आि माझे अशिलांनी शोध घेऊनही सापडलेले नाही आणि माझे अशील श्री. शैलेश वसंतराय पारेख यांनी दिनांक २२.०२.२०२२ रोजी तक्रार क्र.५८८/२०२२ नुसा बोरिवली पोलीस ठाणे, बोरिवली (प.), मुंबई-४०००९२ येथे एन.सी./एफआयआर नोंद केली

जर कोणा व्यक्तीस किंवा बँकेस किंवा वित्तीय संस्थेस सदर हरवलेले भागप्रमाणपत्राबाबत वारसाहकः. बक्षीस, तारण, न्यास किंवा अन्य कोणत्यार्ह स्वरूपात दावा/आक्षेप असल्यास त्यांनी त्यांचे दावा कागदोपत्री पराव्यांसह माझे कार्यालय श्री. जगदीश त्र्यंबक डोंगरदिवे. वकील व नोटरी, (भारत शासन) जी-१९, सुखशांती कोहौसोलि., गोराई१, प्लॉट क.४४, बोरिवली (प.), मंबई-४०००९२ येथे सदर सूचना प्रकाशनापासून १५ दिवसांत कळवावे.

श्री. जगदीश त्र्यंबक डोंगरिदवे वकील व नोटरी (भारत शासन) ठिकाण: मुंबई दिनांक:२४.०२.२०२२

पंजाब नैशनल बैंक punjab national bank

जीएडी, मंडळ कार्यालय, ठाणे ४था मजला, प्रगति टॉवर इमारत, बांद्रा कुल कॉम्पलेक्स, मुंबई ४०००५१. ईमेल : cothanegad@pnb.co.in

ई-निविदासाठी आमंत्रण सूचना (NIT) कामाचे स्वरूप

 आरएससी बिल्डिंग, सीबीडी बेलापूर, नवी मुंबई येथे नूतनीकरण, जोड, पर्याय, दुरुस्तीचे काम

2. एसटीसी बेलापूर, नवी मुंबई येथे पंप, स्वच्छता, सुतारकाम, हिटींग, वेंटिलेशन स्प्लिट, विंडो एसी, इलेक्ट्रिकल इंस्टॉलेशन्स, एअर कंडिशनिंग यांच्या ऑपरेशन आणि दैनंदिन देखभालीसाठी वार्षिक करार काम

निविदा मूल्य आणि ईएमडी

निविदा मूल्य : ₹१,१८०/-जीएसटीसह (प्रत्येक निविदांसाठी) एएमसी : उप स्टेशन

ईएमडी : ₹ ६८,०००/-अंदाजित रक्कम : ४०.२७ लक्ष जीएसटीसह, प्रति वर्ष नविनीकरण काम

ईएमडी : ₹ १.६६ लक्ष **अंदाजित रक्कम : ९८.६२ लक्ष** जीएसटीसह प्रत्यक्ष आणि ऑनलाईन निविदा सादर करण्याची अंतिम तारीख व वेळ

टेक्निकल बीड (फीजिकल) : १०.०३.२०२२ रोजी १५.०० वा. पर्यंत किंमत बोली : (ऑनलाईन) बँकची वेबसाईट वर उपलब्ध वेळापत्रकानुसार बँकेच्या वेबसाइट

https://www.pnbindia.in आणि https://etender.pnbnet.ir वर उपलब्ध वेळापत्रकानुसार निविदा कागदपत्रे डाउनलोड करता येतील. मुख्य प्रबंधक

जाहीर नोटिस गड़ो अशिल श्री. मनिष नगिनवास पटेल आणि सौ. निशा मनिष पटेल. यांनी दिलेल्या माहीतीवरू ही जाहीर नोटिस देत आहे की. त्यांच्या खालील नमव ळकतीचे म्हाडामार्फत **श्री. पांडुरंग भाऊ भानरे** पांना वितरण झालेले मूळ **अलॉटमेंट लेटर** हे माझ्य अशिलाच्या हातुन हरवले / गहाळ झाले आहे. याबाबतची तक्रार चारकोप पोलिस ठाणे येथे दिनांक २३ फेब्रुवारी २०२२ रोजी नोंदवली आहे.

तक्रार क्र. ३३१५/२०२२. तरी सदर मूळ अलॉटमेंट लेटर कोणाला सापडल्या किंवा मिळकती संबंधी कोणाचाही कोणत्याही प्रकार हक्क, हितसंबंध, दावा, अधिकार असल्यास त्यां याबाबत मला लेखी पुराव्यासह ही नोटिस प्रसिद्ध यापासन १५ विवसांच्या आत मला कार्यालय ६१२/बी-२०. अनिता सोसायटी, सेक्टर-६, रो आरएससी-५२, चारकोप, कांदिवली पश्चिम, मुंबई -४०००६७ या पत्त्यावर कळवावे अन्यथा तर णाचाही कोणत्याही प्रकारचा हक्क, हितसंबंध, दावा अधिकार नाही व असल्यास तो सोडून दिला आहे असे समजण्यात येईल याची नोंद घ्यावी.

मिळकतीचा तपशिल हम नं. बी-२४, चारकोप (१) शिव शंभु सह. गृह. संस्था मर्या., प्लॉट नं. ४९९, सेक्टर ४, रोड आरएससी-४२, चारकोप, कांदिवली (पश्चिम), मुंबई - ४०००६७, क्षेत्रफळ २५ चौ. मी. बिल्ट अप

गांव : **कांदिवली,** तालुका : **बोरीवली, मुंबई उपन**ग सही/- श्री. नितेश वि. आचरेकर विनांक : २४/०२/२०२२ (विकल)

PUBLIC NOTICE

This is to inform the all public that, ou Mr. Dominic Oliveira others are purchasing Flat of Osmond John D'souza and Mrs Grace D'souza who are the owner of Flat bearing no.C-10, admeasuring 715 sq.ft. Built-Up Wing "C" of "Golden Spring CHS Ltd., situated at Sunder Nagar Lane-2, Kalina, Santacruz (E), Mumbai-400098 and holding 5 fully paid up shares of Rs.50/- each bearing Share Certificate No. 035 and Distinctive No. 171 to 175. The original Agreement for Sale dated 13thApril, 1982 made between the Builder and Mr. Zeno Dsouza is lost or misplaced and is not traceable even

after due and diligent search. If any person or persons, trust, trustees claiming any interest in above-mentioned Flat or any part thereof by way of Sale, exchange, lease, mortgage, gift, trust, inheritance, bequest, possession, lien, easement development some of Attenues development, power of Attorney or otherwise are hereby requested to send all particulars thereof in writing together with proof to undersigned at llowing address during working hours within 15 days from the date hereof, as otherwise further procedure of Sale and transfer of above-mentioned Flat will be completed without any reference or regard to any such purported claim or interest, which shall be deemed to have been waived to ar intent and purpose Date-22/02/2022

Address :Shop No.6, Shri Viman Darshan CHS Ltd., M.N. Road, Ball Bazar,Kurla (W), Mumbai-400070. Adv. Annapurna Jain

जाहीर नोटीस

तमाम सर्व लोकांना कळविण्यात येते की सदनिका क्रमांक बी ३१/२०१, पत्ताः सराफ चौधरी नग को-ऑपरेव्हि हाऊसिंग सोसायटी(क्र.०९) लि. ठाकुर संकुल, कांदिवली (पूर्व), मुंबई-४००१०१ चे सभासद श्री. आनंदराव नामदेव काशिद यांचे दिनांक १७.१०.२०१९ रोजी निधन झालेले असून त्यांचे पश्चात १) श्रीमती. सुषमा आनंदराव काशिद (पत्नी) २) श्रीमती वर्षा अजित ठोंबरे(मुलगी) ३) श्री. श्रीकांत आनंदराव **काशिद** (मुलगा) हे त्याचे कायदेशिर वारसदार असून त्यांची पत्नी सुषमा आनंदराव काशिद यांनी सदरची सदनिका आपल्या नावे हस्तांतरीत होण्याकरिता सोसायटीकडे सर्व कागदपत्रांसह रितसर अर्ज दाखल केलेला आहे. सदरची सदनिक त्यांच्या नांवे हस्तांतरीत करणेस कोणाची हरकत असल्यास अथवा सदर सदनिकेमध्ये कोणाचे काही हितसंबंध असल्यास ही नोटीस प्रसिद्ध झाल्यापासून **१५ दिवसांचे** कालावधीत निम्नस्वाक्षरीकारांशी अथवा सोसायटीच्य सेक्रेटरीशी संपर्क करावा. विहीत कालावधीमध्ये कोणत्याही प्रकारच्या हरकती प्राप्त न झाल्यास सदरची सदनिका इतर कोणाचीही हरकत नाही असे समजून त्यांची पत्नी सुषमा आनंदराव काशिद

स्थान : मुंबई ॲड. दिलीप यशवंत लाड दि : २४.०२.२०२२ वकील उच्च न्यायालय मुंबई बी-२२/३०४ सराफ चौधरी नगर

यांचे नावे हस्तांतरीत करणेत येईल.

ठाकुर संकुल, कंादिवली (पूर्व) मुंबई- ४००१०१मो.: ९८३३५०६३०५ E-mail:advdiliplad@gmail.com

जाहीर सूचना येथे सूचना देण्यात येत आहे की, माझे अशील मे. फॅब इंडस्ट्रीज आणि अकफा ग्लोव्हज इंडस्टीज यांचे कार्यालय-कार्यालय क्र.१८५/ १८६, २रा मजला, अशोका चेंबर्स, धोबी तलाव, एल.टी. मार्ग, मुंबई हे प्लॉट क्र.४९१७, जीआयडीसी, अंकलेश्वर, गुजरात तसेच जमीन प्लॉट शेड क्र.सी१बी/११०१२/२, महसूल एस.क्र.२०५, गाव जटाली/जेआयडीसी,

माझे वरनामित अशील मे. फॅब इंडस्टीज आणि अकफा ग्लोव्हज इंडस्ट्रीज यांना बँक ऑफ इंडिया, काळाबादेवी शाखा यांच्याकडे तत्सम तारण करण्याची इच्छा आहे. खालील श्रेणी दस्तावेज (तपशील खालीलप्रमाणे) हरवले असून माझ्या अशिलास कळल्यानंतर १४ फेब्रुवारी, २०२२ रोजी तक्रार क्र.११७/२०२२ नुसार आझाद मैदान पोलीस ठाणे येथे तक्रार नोंद करण्यात आली. हरविलेले मुळ दस्तावेजांची यादी खालीलप्रमाणे: १) प्लॉट क्र.४९१७, जीआयडीसी, अंकलेश्वर,

अंकलेश्वर, गुजरात या मालमत्तेचे वैध मालक

गुजरात येथील मालमत्ता. अ) दिनांक १५.०२.१९९७ रोजीचे लिझ

२) जमीन प्लॉट शेंड क्र.सी१बी/११०१२/२ महसूल एस.क्र.२०५, गाव जटाली/जेआयडीसी,

अंकलेश्वर, गुजरात येथील मालमत्ता. अ) दिनांक ०३.०६.१९८९ रोजीचे लिझ करारनामा.

ब) दिनांक ०३.०६.१९८९ रोजीचे अभिहस्तांकन

क) दिनांक ०८.०९.१९८८ रोजीचे सावरीया टेक्स्टाईल्स यांना दिलेले वाटप व ताबापत्र. जर कोणा व्यक्तीस/कंपनीस/संस्थेस सदर मालमत्ता किंवा भागावर वारसाहक्क, तारण, विक्री, वक्षीस, भाडेपट्टा, मालकी हक्क, अधिभार, न्यास, परिरक्षा, कायदेशीर हक्क, ताबा, वहिवाट किंवा अन्य इतर प्रकारे कोणताही दावा असल्यास त्यांनी लेखी स्वरुपात खालील स्वाक्षरीकर्त्यांना त्यांच्या कार्यालयात-दुकान क्र.२, रामकृष्ण निवास, जी.व्ही. स्किम, रोड क्र.१, मुलुंड (पुर्व), मुंबई-४०००८१ येथे जाहिरात प्रकाशन तारखेपासून १४ दिवसांच्या कालावधीत कळवावे, अन्यथा अशा दाव्यांच्या संदर्भाशिवाय व्यवहार पुर्ण केला जाईल आणि दावा असल्यास त्याग किंवा स्थगित केले आहेत असे समजले जाईल. आज दिनांकीत २४ फेब्रुवारी, २०२२

ॲड. अंजली रिसबुड ॲडव्होकेटस् व कायदेशीर सल्लागार